

नागपूर महानगरपालिका, नागपूर
(जनसंपर्क विभाग)

प्रसिद्धी पत्रक

ता. १८ नोव्हेंबर २०१९

न्यायालयाच्या निर्देशानुसार
मनपाने सुनावणीसाठी गठीत
केली समिती

उच्च दाब वीज वाहिनी प्रभावक्षेत्रातील
मालमत्तांवरील कार्यवाहीचे प्रकरण

नागपूर, ता. १८ : उच्च दाब विद्युत वाहिनींच्या प्रभावक्षेत्रात असलेल्या घरांवर होत असलेली कारवाई करण्याअगोदर झोपडपट्टीधारकांना त्यातून दिलासा मिळू शकेल का, वाहिनी भूमिगत करण्यासाठी काय शक्यता असू शकतात, याबाबत संबंधित व्यक्तीसोबत चर्चा करून शक्यता तपासण्यासाठी न्यायालयाच्या निर्देशानुसार नागपूर महानगरपालिकेने उपायुक्तांच्या अध्यक्षतेखाली समितीचे गठन केले आहे. ही समिती

संबंधित बाधितांची व्यक्तीगत सुनावणी घेणार असून त्यानुसार अहवाल न्यायालयापुढे सादर करेल.

न्यायालयाच्या निर्देशानुसार, उच्च दाब विद्युत वाहिनींच्या प्रभावक्षेत्राखाली असलेल्या मालमत्तामुळे जीवितहानी होण्याचा धोका लक्षात घेता, अशा मालमत्ता तोडण्याचे निर्देश दिले होते. यासाठी गठीत केलेल्या समितीने दिलेल्या अहवालानुसार न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या आधारावर नागपूर महानगरपालिकेने अशा मालमत्ता तोडण्याची कार्यवाही सुरु केली आहे. यासंदर्भात सोमवारी (ता. १८) झालेल्या सुनावणीनुसार, न्यायालयाने झोपडपट्टी भागात येणाऱ्या मालमत्ता वाचविता येऊ शकतील का, त्यासाठी उच्च दाबाची विद्युत वाहिनी भूमिगत करता येईल का, झोपडपट्टी धारकांना कुठल्या कायद्यांतर्गत त्याचा लाभ मिळू शकेल का, आदी शक्यता तपासण्याचे निर्देश उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले. या निर्देशावर अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने नागपूर महानगरपालिका मुख्यालयातील आयुक्त कक्षात बैठक पार पडली. मनपा आयुक्त अभिजीत बांगर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत उपायुक्त राजेश मोहिते, सहायक संचालक (नगर रचना) प्रमोद गावंडे, वीज वितरण कंपनीचे मुख्य अभियंता दिलीप घुगल, अधीक्षक अभियंता दिलीप दोडके, मनपाचे कार्यकारी अभियंता (स्लम) राजेंद्र राहाटे, मनपाचे विधी अधिकारी व्यंकटेश कपले उपस्थित होते.

सदर बैठकीत उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार शक्यता तपासण्यासाठी चर्चा करण्यात आली. त्यानुसार आयुक्त अभिजीत बांगर यांनी ११ के.व्ही. आणि ३३ के.व्ही. दाबाच्या वीज वाहिनी प्रभावक्षेत्रात येणाऱ्या घरांची यादी, त्यासाठी न्यायालयाने काय उपाय सुचविले आहेत,

त्यासंदर्भातील अहवाल, जर विद्युत वाहिनी भूमिगत केली तर त्यासाठी येणारा एकूण खर्च किती आदीबाबत तातडीने अहवाल मागविला. झोपडपट्टी क्षेत्रातील अशा वाहिनीखाली असलेल्या लाभार्थ्यांची यादी, त्यांच्याकडे फोटो पास आहेत का, कुठल्या कायद्याखाली त्यांच्या मालमत्तेला संरक्षण मिळू शकेल, अशी किती घरे आहेत ज्यांचा काही भाग तोडल्यानंतर ती मालमत्ता वाचू शकेल, याबाबतचा एक अहवाल स्लम विभागाकडून मागविला.

समिती करणार सुनावणी

यासंदर्भात सर्व शक्यता पडताळतानाच जे बाधित व्यक्तिगतरीत्या नागपूर महापालिकेशी संपर्क साधतील, अशांची सुनावणी करण्यासाठी आयुक्त अभिजीत बांगर यांनी उपायुक्त राजेश मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली एका समितीचे गठन केले. या समितीमध्ये मनपाच्या नगर रचना विभागाचा एक सदस्य, स्लम विभागाचा एक सदस्य, वीज वितरण कंपनीचा एक सदस्य समाविष्ट आहे. ही समिती येणाऱ्या सर्व शक्यता पडताळून सुनावणी करेल, अशी माहिती आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिली.